

जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या
आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : आंजिब- ४९१७/प्र.क्र.७९/आस्था-१४.

२५- मझबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट,

मंबई-४०० ००१,

दिनांक : २४ एप्रिल, २०१७

वाचा-

१. शासन परिपत्रक क्रमांक- जिपब-०७११प्र.क्र.११३/११ आस्था-१४,
दिनांक २९ सप्टेंबर, २०११
२. शासन शुध्दीपत्रक क्र. जिपब- ०७११/प्र.क्र.११३/११/ आस्था-१४,
दिनांक ११ नोव्हेंबर, २०११
३. शासन शुध्दीपत्रक क्र. न्यायाप्र- ०५१२ /प्र.क्र ११८/१२/आ-१४,
दिनांक १८ ऑक्टोबर, २०१२
४. शासन शुध्दीपत्रक क्र. जिपब-०९१३/ प्र.क्र. २५१/१३ आस्था १४
दिनांक १८ जानेवारी,२०१४.
५. शासन शुध्दीपत्रक क्र-आंजिब-४९१५/प्र.क्र.१२९/२०१५/आस्था-१४
दिनांक २० मे, २०१५.

प्रस्तावना :-

यापुर्वी शासनाने संदर्भ क्रमांक १ च्या दिनांक २९ सप्टेंबर, २०११ च्या शासन परिपत्रकान्वये तसेच संदर्भ क्रमांक-२, ३,४ व ५ वरील अनुक्रमे दिनांक ११ नोव्हेंबर, २०११ , १८ आक्टोबर, २०१२ , दिनांक १८ जानेवारी २०१४ व दिनांक २० मे, २०१५ च्या शुध्दीपत्रकान्वये जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग-३) व गट ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत धोरण निश्चित केलेले आहे. सदर धोरणानुसार जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्याही आंतरजिल्हा बदल्या करण्यात येत होत्या. परंतु शिक्षक संवर्गाची मोठी संख्या व त्यामुळे शिक्षकांचे मोठया प्रमाणावर प्रलंबित असणारे आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव यांचा विचार करता त्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत स्वतंत्रपणे वेगळ्याने विचार करावयाची बाब शासनस्तरावर विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

१. उपरोक्त बाबींचा विचार करुन शासनाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भाधीन अ.क्र.१ मधील दिनांक २९ सप्टेंबर, २०११ च्या शासन परिपत्रकामधून केवळ शिक्षक संवर्ग वगळण्यात येत आहे. आता जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गासाठी या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारित धोरण निश्चित करण्यात येत आहे.

२. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ मधील ६(८) मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदांमध्ये नेमणूक देण्यास व बदलीच्या

ठिकाणी रुजु होण्यासाठी कार्यमुक्त करण्यासही संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत.

३. आंतरजिल्हा बदलीसाठी विचारात घ्यावयाच्या बाबी :-

३.१ ज्या शिक्षक कर्मचाऱ्याला आंतरजिल्हा बदली हवी आहे अशा शिक्षकाची संबंधित जिल्हा परिषदेमध्ये बदली वर्षाच्या ३१ मे अखेर किमान ५ वर्षे सलग सेवा होणे आवश्यक आहे तसेच तो शिक्षक त्या पदावर कायम असणे आवश्यक आहे. या ५ वर्षांच्या कालावधीत संबंधित शिक्षकाचा शिक्षण सेवक या पदावर असलेला कालावधी विचारात घेतला जाईल. विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मधील कर्मचाऱ्यांना सेवेची मर्यादा ३ वर्षांची असेल.

३.२ मात्र आंतरजिल्हा बदली हा संबंधित शिक्षकांचा हक्क असणार नाही.

३.३ जे शिक्षक पदोन्नत झालेले आहेत अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदली हवी असल्यास संबंधित शिक्षकांनी अशी आंतरजिल्हा बदली मान्य झाल्यास स्वखुशीने पदावनत करण्याबाबत संमती पत्र दिल्यानंतरच त्या शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीसाठी विचार केला जाईल.

३.४ आंतरजिल्हा बदली प्रकरणात ज्या जिल्हा परिषदेचे रोस्टर (बिंदु नामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिले नाहीत, अशा जिल्हा परिषदामध्ये फक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली साखळी पध्दतीने होईल.

३.५. ज्या जिल्हा परिषदेचे रोस्टर (बिंदु नामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिले आहे, अशा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होईल.

३.६ या संदर्भात आंतरजिल्हा बदलीस इच्छुक असलेल्या शिक्षकांनी अर्ज करतांना एका जिल्हा परिषदेची निवड करणे आवश्यक राहिल. याकरिता त्यांनी सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

३.७ प्रत्येक वर्षी आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांनी शासनाद्वारे निर्देशित केलेल्या विशिष्ट कालावधीत संबंधित गट शिक्षण अधिकारी कार्यालयात संगणकावर अर्ज करणे आवश्यक आहे. सदर अर्जाचा नमुना सोबतच्या परिशिष्टामध्ये जोडलेला आहे. या अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत.

क. संबंधित शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरून काही न्यायालयीन/लोकायुक्त/अन्य न्यायाधीकरण यांचे स्वयंस्पष्ट आदेश असल्यास त्या आदेशाची प्रत अर्ज भरतांना गट शिक्षण अधिकाऱ्याकडे उपलब्ध करून देण्यात यावी व त्यावर मुळ याचिकेची प्रत देखील उपलब्ध करून देण्यात यावी .

ख. ज्यांना जिल्हा परिषदेमार्फत यापूर्वी आंतरजिल्हा बदलीस अनुसरून ना हरकत दाखले मिळालेले आहेत अशा शिक्षकांनी त्याच्या प्रती उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत.

४. न्यायालयीन आदेशाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी एकत्रित करून पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवतील. ज्या आदेशाची अंमलबजावणी झालेली आहे अशा आदेशाच्या प्रती शासनास पाठवू नयेत.

५. वरीलप्रमाणे न्यायालयीन आदेशाबाबत सर्व कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे निकाली काढण्यात येतील.

६. ज्या कर्मचाऱ्यांना दोन्ही जिल्हा परिषदांकडून ना हरकत दाखला मिळालेला आहे अशा कर्मचाऱ्यांची आंतरजिल्हा बदली करण्यात येईल.

टीप:-१- मात्र सदरचे ना हरकत दाखले कायदेशीररित्या दिलेले आहेत असे समजून शासन त्या दाखल्यांना अनुसरून कार्यवाही करणार आहे. भविष्यात या दाखल्यांसंदर्भात काही अनियमितता आढळून आल्यास संबंधित अधिकारी/कर्मचारी व शिक्षक यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. सदरच्या ना हरकत दाखल्यास अनुसरून प्रशासनामार्फत आंतरजिल्हा बदलीची कार्यवाही केली तरी सदर चुकीच्या दाखल्यास प्रशासनाने मान्यता दिली असे होत नाही. काही जिल्हा परिषदांनी ना हरकत दाखले देतांना जर कालमर्यादा निश्चित केली असेल तर, असे ना हरकत दाखले व्यपगत न होता ग्राह्य धरण्यात येतील.

टीप:-२- नवीन धोरणानुसार ना हरकत दाखल्याची आवश्यकता नसल्याने, आंतरजिल्हा बदलीसाठी यापुढे जिल्हा परिषदांकडून ना हरकत दाखला देण्यात येणार नाही.

७. आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेतुन सामावुन घेतलेल्या कर्मचाऱ्याची सेवा ज्येष्ठता अशा बदलीनंतर जिल्हा परिषदेत हजर झाल्याच्या दिनांकानुसार निश्चित करण्यात येईल.

८. संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित अथवा चालू असल्यास सदर कर्मचारी आंतरजिल्हा बदलीस अपात्र समजण्यात येईल.

९. वरीलप्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर आंतरजिल्हा बदलीकरीता राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतील इच्छुक शिक्षकांची राज्यस्तरावर प्रवर्गनिहाय संगणकीय पध्दतीने खालील प्राधान्यक्रमा प्रमाणे एकत्रित ज्येष्ठतासूची तयार करण्यात येईल.

९.१- ज्या शिक्षकांना एका जिल्हा परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले आहे असे शिक्षक.

टीप १ काही जिल्हा परिषदांनी भविष्यात संबंधित बिंदूनामावलीमधील संबंधित बिंदूवरील पद उपलब्ध होईल या अटीवर ना हरकत दाखले निर्गमित केलेले असून , सदरचा शासन निर्णय बिंदूनामावली प्रमाणे आंतरजिल्हा बदली मान्य करत असल्याने सदर नाहरकत दाखले प्राप्त केलेले शिक्षक या प्राधान्यक्रमात बसतील.

९.२:-विशेष संवर्ग शिक्षक भाग-१:- या संवर्गातर्गत खालील शिक्षकांचा समावेश होईल.

क. पक्षघाताने आजारी कर्मचारी (Paralysis)

ख. अपंग कर्मचारी (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शा.नि. दिनांक १४.०१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मतिमंद मुलांचे व अपंग मुलांचे पालक.

ग. हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी.

घ. जन्मापासून एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले/मुत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी/डायलेसिस सुरु असलेले कर्मचारी.

ड. कॅन्सरने (कर्करोग) आजारी कर्मचारी.

च. मेंदूचा आजार झालेले कर्मचारी

छ. थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक

ज. आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी/विधवा.

झ. विधवा कर्मचारी.

ञ. कुमारीका कर्मचारी.

ट. परित्यक्त्या/घटस्फोटीत महिला कर्मचारी.

ठ. वयाने त्रेपन्न वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी.

ड स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा/मुलगी/ नातू/नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)

वरील एखादया संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकानी बदलीसाठी अर्ज केल्यास बदलीसाठी त्यांच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल. तसेच वरीलप्रमाणे कार्यवाही करतांना दोघाची सेवाज्येष्ठता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्याचा प्राथम्याने विचार करावयाचा आहे. अशा प्रकरणात जन्मदिनांकही एकच असल्यास इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे आडनांव प्रथम येईल अशा शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात यावी.

९.३ :-विशेष संवर्ग शिक्षक भाग:-२-पती-पत्नी एकत्रिकरण-

जर सध्या पती व पत्नी यांच्या नियुक्तीचे ठिकाण दोन वेगवेगळ्या जिल्हयात असल्यास अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग-२ शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल. पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत संबंधित दांपत्यापैकी एकाने त्यांचा जोडीदार ज्या जिल्हयात कार्यरत असेल, त्या जिल्हयात बदली मिळण्यासाठी अर्ज करावयाचा आहे. दोघांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

याविशेष संवर्गांतर्गत अर्ज करतांना दोघांनाही ते कार्यरत असलेल्या जिल्हयापेक्षा अन्य जिल्हयात बदली हवी असल्यास त्यांचे अर्ज सर्वसाधारण अर्ज म्हणून विचारात घेतले जातील. त्यांना त्या बाबतीत विशेष संवर्गाचा लाभ मिळणार नाही.

पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत असणारी वर्गवारी खालीलप्रमाणे आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या बदलीचा प्राधान्यक्रमही याच क्रमवारीनुसार राहिल.

- पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर.
- पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर.
- पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर.
- पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका/नगरपालिका.
- पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी.
- पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा शासन मान्यता प्राप्त संस्थेतील कर्मचारी असेल तर.

वरील एखादया संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास बदलीसाठी त्यांच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल. तसेच वरीलप्रमाणे कार्यवाही करतांना दोघाची सेवाज्येष्ठता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्याचा प्राथम्याने विचार करावयाचा आहे. अशा प्रकरणात जन्मदिनांक ही एक असल्यास इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे आडनांव प्रथम येईल अशा शिक्षकांना प्राधान्यक्रम देण्यात येईल.

वरीलप्रमाणे विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांचे अर्ज विचारात घेतांना त्यापैकी ६०% अर्ज ज्येष्ठतेनुसार प्राधान्यता देऊन विचारात घेण्यात येतील व उर्वरित ४०% सर्वसाधारण संवर्गातील अर्ज म्हणून विचारात घेण्यात येतील.

९:४- सर्वसाधारण संवर्ग :- त्यानंतर सर्वसाधारण अर्जदारांची आंतरजिल्हा बदलीसाठी ज्येष्ठता त्यांच्या सेवा ज्येष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात येईल. वरीलप्रमाणे ज्येष्ठता दिल्यानंतर सर्वसाधारण संवर्गातील अर्जदारांची सेवाज्येष्ठता विचारात घेण्यात येईल.

सेवा ज्येष्ठता दिनांक एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच जन्मदिनांकही एकच असल्यास इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे आडनांव विचारात घेऊन जे आद्याक्षर प्रथम येते त्याप्रमाणे प्राधान्यक्रम प्रदान करण्यात येईल.

१०. उपरोक्त नमूद मुददा क्रमांक-९ प्रमाणे एकत्रित संवर्गनिहाय ज्येष्ठता सुची तयार झाल्यावर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे संवर्गनिहाय ज्येष्ठतेनुसार व विनंतीप्रमाणे करण्यात येईल. ज्या शिक्षकाची बदली करावयाची आहे त्या शिक्षकाची बदली ज्या जिल्हयात होणे अपेक्षित आहे त्या जिल्हयात त्या प्रवर्गासाठी बदली वर्षामध्ये **३१ मे अखेर** बिंदूनामावलीमधील सरळसेवेचे पद रिक्त असणे आवश्यक आहे. त्याच पदावर संबंधितांची बदली केली जाईल. कर्मचार्याने त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या जिल्ह्यात बिंदूनामावलीप्रमाणे थेटपणे वा सकृतदर्शनी पद उपलब्ध नसल्यास बदल्यांकरिता साखळी पद्धतीचा अवलंब करण्यात येईल व त्याद्वारे मागणी केलेल्या जिल्ह्यात पद उपलब्ध झाल्यास त्या पदावर संबंधित शिक्षकाची आंतरजिल्हा बदली केली जाईल.

११. आंतरजिल्हा बदली विनंतीनुसार बदली असल्यामुळे यासाठी कोणतेही भत्ते व पदग्रहण अवधी कर्मचार्यास अनुज्ञेय होणार नाही.

१२. हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापर्यंत नियुक्ती आदेश निर्गमित झालेल्या कर्मचार्यांच्या आंतरजिल्हा बदलीस या शासन निर्णयातील तरतुदीमुळे बाधा पोहोचणार नाही.

१३. आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर संबंधित शिक्षकाने हजर झाल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.

१४. पहिल्या आंतरजिल्हा बदलीस ५ वर्षांचा कालावधी झाल्यानंतर दुसऱ्यांदा आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करता येईल.

१५. आंतरजिल्हा बदलीसाठी शासन स्तरावर कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच अन्य मार्गाने दबाव आणल्यास अशा कर्मचार्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.

१६. आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचार्यांनी अर्जासोबत दिलेल्या कागदपत्राच्या **सत्यतेबाबत काही** तक्रारी असल्यास अशा तक्रारींची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा करून निर्णय देण्यात यावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला निर्णय अंतिम असेल.

१७. आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचार्यांच्या काही कारणास्तव तक्रारी असल्यास अशा कर्मचार्यांनी संबंधित विभागीय आयुक्त यांचेकडे तक्रारी कराव्यात. संबंधित विभागीय आयुक्तांनी तक्रार प्राप्त झाल्यास

प्रकरणपरत्वे तक्रारीची शहानिशा करुन ३० दिवसात निर्णय घ्यावा. विभागीय आयुक्त यांनी दिलेला निर्णय अंतिम असेल. आंतरजिल्हा बदलीच्या प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०४१११७१८३८७७२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने.

(असीम गुप्ता)

सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) मा. राज्यपाल महोदय यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
- ३) मा. मंत्री/ मा. राज्यमंत्री ग्रामविकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
- ४) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/ विधानपरिषद महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ५) सर्व सन्माननीय विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
- ६) मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई
- ७) सर्व अपरमुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
- १०) उपायुक्त (आस्थापना) विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व विभाग)
- ११) माहिती व जनसंपर्क संचालनालय यांना प्रसिध्दीसाठी अग्रेषित.
- १२) सर्व कार्यासने, ग्रामविकास विभाग
- १३) निवड नस्ती कार्या क्र.आस्था-१४, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

परिशिष्ट

शासन निर्णय ग्राम विकास विभाग-आंजिब-४९१७/प्र.क्र.७९/१७/आस्था-१४

दिनांक - २४/४/२०१७ चे सहपत्र.

अ.क्र.		तपशील
१.	कर्मचाऱ्याचे संपूर्ण नांव	
२.	धारण केलेल्या पदाचे नाव	
३.	नोकरीचे सध्याचे ठिकाण, तालुका व जिल्हा	
४.	कार्यरत जिल्हा परिषदेतील नेमणुकीचा दिनांक	
५.	कार्यरत जिल्हा परिषदेतील एकूण सेवा	वर्ष महिना
६.	कर्मचाऱ्याच्या जातीचा प्रवर्ग कर्मचारी अनुसूचित जमातीचा असल्यास कर्मचारी मागणी केलेल्या जिल्ह्यातील स्थानिक अनुसूचित जमातीचा आहे काय असल्यास त्याचा तपशिल	
७.	जिल्हा परिषदेमध्ये कायम अथवा अस्थायी	
८.	कायम असल्यास कायम असल्याचा दिनांक	
९	कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी चालू आहे किंवा कसे , असल्यास , त्याबाबचा दाखला जोडावा.	
१०	कर्मचारी आंतरजिल्हा बदलीने ज्या जिल्हापरिषदेमध्ये जाऊ इच्छुक आहे त्या जिल्हा परिषदेचे नांव.	
११.	मा. सर्वोच्च न्यायालय/ मा.उच्च न्यायालय/ लोकायुक्त/ अन्य न्यायाधीकरण यांनी बदलीसाठी आदेश दिला असल्यास त्या आदेशाचा दिनांक तसेच रिट याचिकेचा क्रमांक (मुंबई/ नागपूर/ औरंगाबाद	
१२.	कर्मचारी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेने ना हरकत प्रमाणपत्र दिले असल्यास त्याचा दिनांक	
१३.	बदलीचा वर्ग- अ) विशेष सवर्ग-भाग १	

	ब)विशेष संवर्ग-भाग २ क) सर्वसाधारण	
१४	विशेष संवर्ग भाग १ मध्ये मोडत असल्यास त्याचा तपशील	
१५	विशेष संवर्ग-भाग २ मध्ये मोडत असल्यास जोडीदार ज्या जिल्हा परिषदेमध्ये/अन्य आस्थापनेवर कार्यरत असल्यास त्याचा तपशील	

- १) वरील जिल्हयामध्ये बदली मिळाल्यास मी त्या जिल्हयात प्राथमिक शिक्षक पदावर रुजू होण्यास तयार आहे.
- २) मी, मुख्याध्यापक/पदवीधर शिक्षक असून वरील जिल्हयात बदली मिळाल्यास मला पदावनत होण्याची जाणीव असून त्यास माझी सहमती आहे.
- ३) आंतरजिल्हा बदली झाल्यास संबंधित बदलीने ज्या जिल्हा परिषदेमध्ये हजर होणार आहे त्या जिल्हा परिषदेत हजर झाल्याच्या दिनांकानुसार सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात येईल याची मला जाणीव आहे.

वरीलपैकी लागू नसेल ते खोडावे.

वरील माहिती चुकीची असल्यास मी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहीन.

अर्जदाराची स्वाक्षरी

नांव व पदनाम